



February 21, 2023

The BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001
Scrip Code: 532531

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
Scrip Code: STAR

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement of the Notice of Postal Ballot

In continuation to our intimation letter dated February 20, 2023 and in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement regarding completion of dispatch of Notice of Postal Ballot dated January 24, 2023, published in Business Standard (English Edition) and in Navshakti (Marathi Edition).

A copy of the said advertisement will also be made available on the Company's website at www.strides.com

This is for your information and records.

Thanks & Regards,

For **Strides Pharma Science Limited,**

Manjula Ramamurthy
Company Secretary
ICSI Membership No. A30515


Encl: As above

Strides Pharma Science Limited

CIN: L24230MH1990PLC057062

Corp Off: Strides House, Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru - 560 076, India | Tel: +91 80 6784 0000 Fax: +91 80 6784 0700
Regd Off: 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 703, India | Tel: +91 22 2789 2924 / 3199 Fax: +91 22 2789 2942

corpcomm@strides.com, www.strides.com



स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड

सीआयएन : L24230MH1990PLC057062
नोंदणीकृत कार्यालय : २०१, देवव्रता, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.
दूर. क्र. : +९१ २२ २७८९ २२२४/२७८९ ३१९९
कॉर्पोरेट कार्यालय : स्ट्राइड्स हाऊस, बिल्कहाल्ली, बान्नेरघाटा रोड, बंगळूरु - ५६० ०७६.
दूर. क्र. : +९१ ८० ६७८४ ००००/६७८४ ०२९०
वेबसाइट : www.strides.com; ई-मेल : investors@strides.com

टपाली मतदानाची सूचना

टपाली मतदान वा परोक्ष ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून ("टपाली मतदान/ई-मतदान") खालील विहित विशेष विषयांकरिता सामान्य उरावादार स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांची मंजुरी प्राप्त करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") चे अनुच्छेद ११० सहवाचन कंपनीचा (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ("नियम") चे नियम २० व २२, त्यासंदर्भातील कोणत्याही सुधारणासमवेत, भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ ("सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ चे विनियम ४४ सुधारित केल्यानुसार ("सूची विनियमन"), कॉर्पोरेट कामकाज मंडळाचा ("एमसीए") द्वारे अधिसूचित सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२१, दि. २३.०६.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१, दि. ०८.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३/२०२२, दि. ०५.०५.२०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२, दि. २८.१२.२०२२ ("सर्वसाधारण परिपत्रके") यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे.

Table with 2 columns: # उरावाचे वर्णन, उरावाचा प्रकार. Row 1: श्री ब्रदी कोमंडूर (डीआयएन ०७८०३२४२) यांची पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त कार्यकारी संचालक - वित्त आणि गट सिअफओ म्हणून पुनर्नियुक्ती. Row 2: श्री ब्रदी कोमंडूर (डीआयएन ०७८०३२४२) यांना देव असलेल्या मोबादल्यास मंजुरी देणे, पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त कार्यकारी संचालक - वित्त आणि गट सिअफओ.

सर्वसाधारण परिपत्रकांच्या अटीअंतर्गत कंपनीने शुक्रवार, दि. १७.०२.२०२३ ("निर्धारित अंतिम तारीख") रोजीनुसार कंपनीच्या सभासदांना ज्यांची नावे डिपॉझिटरीजमध्ये प्राप्त झालेल्या सभासदांच्या नोंदणी/लाभदायक मालकांच्या यादीमध्ये दिवस देता त्यांना सोमवार, दि. २०.०२.२०२३ रोजी स्पष्टीकरण अहवालासमवेत टपाली मतदान सूचना ई-मेलद्वारे पाठवलेली आहे. मतदान हक्क हे निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांच्या नावे नोंदणीकृत समभागाच्या प्रदानित मूल्यावर गणले जातील. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

सर्वसाधारण परिपत्रकांच्या अटीअंतर्गत टपाली मतदानाकरिता टपाली मतदान फॉर्म व प्रो-प्रेड बिझनेस रिप्लाय एन्वेलपसमवेत टपाली मतदान सूचनेची हाई कॉपी भागधारकांना पाठवण्यात येणार नाही. भागधारकांची संमती वा विरोधाचा पत्रव्यवहार केवळ परोक्ष ई-मतदान प्रणालीद्वारेच मागविण्यात येईल. टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट (www.strides.com) वा केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड) (केफिनटेक) - कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट यांचे वेबसाइट (https://evoting.kfintech.com) वरून डाऊनलोड करता येऊ शकेल. सदर सूचना कंपनीचे शेअर्स सुविबड असलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट (www.nseindia.com) वर व बीएसई लिमिटेडची वेबसाइट (www.bseindia.com) वरही प्रदर्शित आहे.

कंपनीने आपल्या सर्व भागधारकांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक, रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट यांची सेवा नेमली आहे. ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:


ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया:

- ए) सर्वसाधारण परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत व परिणामी ज्यांना ई-मतदानाची सूचना प्राप्त होऊ शकली नाही त्यांना टपाली मतदानाकरिता परोक्ष ई-मतदानासाठी https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx वा लिंकर क्लिक करून कंपनीचे आरटोए यांच्याकडे आपले ई-मेल पत्ते तालुकराच्या स्वरूपात नोंदणीकृत करता येऊ शकेल.
ब) सभासद investors@strides.com येथे "Strides Postal Ballot - Registration of e-mail IDs" असा विषय नमूद करून आपला ई-मेल पाठवू नही आपले ई-मेल आयडी नोंदणीकृत करू शकतील.
स) कोणत्याही प्रकारची शंका असल्यास भागधारक einward.ris@kfintech.com येथे वा investors@strides.com येथे लिहू शकतील.
ड) ही बाब स्पष्ट करण्यात येत आहे की, ई-मेल पत्त्यांच्या स्यायी नोंदणीकरणासाठी भागधारकांनी इलेक्ट्रॉनिक धारणासंदर्भात संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे व कागदीपत्री धारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, सेलोनियम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट ३१ व ३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२, तेलंगणा, भारत येथे विहित प्रक्रियेचे पालन करून कृपया त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवावेत.
ई) ज्या भागधारकांना यापूर्वीच आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले असतील त्यांनी कृपया त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना/दस्तावेज/ वार्षिक अहवाल प्राप्त करता येण्यासाठी सेवा कार्यरत करण्यासाठी अद्ययावत करावेत.
एफ) एखाद्या भागधारकाचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत नसल्यास व टपाली मतदान सूचना, परोक्ष ई-मतदानासाठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त न झाल्यास अशा भागधारकांने सदर तपशील नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावरून प्राप्त करण्यासाठी einward.ris@kfintech.com वा investors@strides.com येथे लिहावे.

टपाली मतदान/ ई-मतदानासंदर्भात महत्वाची माहिती:

Table with 2 columns: # विवरण, तपशील. Row 1: परोक्ष ई-मतदानाकरिताची लिंक. Row 2: परीनिरीक्षकांचा तपशील. Row 3: ई-मतदानाकरिताची अंतिम तारीख. Row 4: ई-मतदान कालावधी. Row 5: सभासदांकरिता तात्पुरत स्वरूपात ई-मेल पत्ते अद्ययावत करण्याकरिताची लिंक. Row 6: ई-मतदान निकाल प्रसिद्धीची अंतिम तारीख. Row 7: कोणत्याही प्रकारची तक्रार वा चौकशीसाठी संपर्क साधा.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड करिता सही/- मंजुळा राममूर्ती कंपनी सचिव टिकाण : नवी मुंबई दिनांक : २०.०२.२०२३ आयसीएसआय सदस्यत्व क्र. ए३०५१५



STRIDES PHARMA SCIENCE LIMITED

CIN: L24230MH1990PLC057062
Regd. Office: 201, 'Devavrata', Sector - 17, Vashi, Navi Mumbai - 400 703.
Tel No.: +91 22 2789 2924 / 2789 3199
Corp. Office: 'Strides House', Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru - 560 076.
Tel No.: +91 80 6784 0000/ 6784 0290
Website: www.strides.com; Email: investors@strides.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given, in accordance with Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") including any amendment(s) thereof, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 ("General Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), for seeking approval of the Shareholders of Strides Pharma Science Limited (the "Company") for the businesses set out hereunder, through Postal Ballot by remote e-voting ("Postal Ballot/ e-Voting").

Table with 2 columns: # Description of Resolution, Type of Resolution. Row 1: Re-appointment of Mr. Badree Komandur (DIN: 07803242) as Whole-time Director designated as Executive Director - Finance & Group CFO. Row 2: Approval of remuneration payable to Mr. Badree Komandur (DIN: 07803242), Whole-time Director designated as Executive Director - Finance & Group CFO.

In terms of the General Circulars, the Company has emailed Postal Ballot Notice along with Explanatory Statement on Monday, February 20, 2023, to the Shareholders of the Company whose names appears in the Register of Members/ list of Beneficial Owners as received from the Depositories as at Friday, February 17, 2023 ("Cut Off Date"). Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Shareholders as on the Cut Off Date. A person who is not a Shareholder on the Cut Off Date to treat this notice for information purposes only.

In accordance with the terms of the General Circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Shareholders for the Postal Ballot. Communication of assent or dissent of the Shareholders would take place through remote e-Voting system only.

The Postal Ballot Notice can be downloaded from the website of the Company (www.strides.com) or from the website of KFin Technologies Limited (formerly, KFin Technologies Private Limited) (KFinTech), Registrar and Share Transfer Agent of the Company (https://evoting.kfintech.com). The Notice is also displayed on the website of The National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com), where the shares of the Company are listed.

The Company has engaged the services of KFinTech, Registrar and Share Transfer Agent for providing e-Voting facility to all its Shareholders. The process for registration of email addresses is as under:

Process of registration of email address

- a) Pursuant to General Circulars, for remote e-voting for this Postal Ballot, Shareholders who have not registered their email address and in consequence the e-voting notice could not be serviced, may temporarily get their email address registered with the Company's RTA by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx
b) Shareholders may also register their e-mail IDs by sending an e-mail citing subject line as "Strides Postal Ballot - Registration of e-mail IDs" to investors@strides.com
c) In case of any queries, Shareholders may write to einward.ris@kfintech.com or investors@strides.com
d) It is clarified that for permanent registration of email address, Shareholders are requested to register their email addresses, in respect of electronic holdings with their concerned Depository Participants and in respect of physical holdings, with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032, Telangana, India by following due procedure.
e) Those Shareholders who have already registered their email addresses are requested to keep their email addresses validated with their Depository Participants/ the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited to enable servicing of notices/ documents/ Annual Reports electronically to their email address.
f) If any Shareholder who has registered the email address and not received Postal Ballot notice, User-Id and password for remote e-voting, such Shareholder may write to einward.ris@kfintech.com or investors@strides.com from the registered email address to receive the same.

Key details regarding the Postal Ballot/ e-Voting:

Table with 2 columns: # Particulars, Details. Row 1: Link for remote e-voting. Row 2: Scrutinizer Details. Row 3: Cut-off date for e-Voting. Row 4: e-Voting Period. Row 5: Link for Shareholders to temporarily update e-mail address. Row 6: Last date for publishing results of the e-Voting. Row 7: In case of any grievances or queries contact.

By Order of the Board For Strides Pharma Science Limited, Sd/- Manjula Ramamurthy Company Secretary ICSI Membership No. A30515 Place : Navi Mumbai Date : February 20, 2023